




वसई-विरार शहर महानगरपालिका

e-वार्ता

वर्ष पहिले-ऑगस्ट २०१५

5 व्या राष्ट्रीय स्तरीय महापौर मॅरेथॉन स्पर्धेची नोंदणी सुरु.....

[22 नोव्हेंबर 2015 रोजी होणार 5 वी मॅरेथॉन]



वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित 5 व्या राष्ट्रीय स्तरीय महापौर मॅरेथॉन स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी दिनांक. 26 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी.10 पासून सुरु करण्यांत आली आहे. ही

सुविधा महापौर मॅरेथॉन स्पर्धेची वेबसाईट www.vvmcmayorsmarathon.com यावर उपलब्ध आहे.

अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया, दिल्ली यांची मान्यता प्राप्त असलेली ही स्पर्धा प्रमुख तीन स्पर्धा मध्ये घेण्यांत येणार असून 42.195 कि.मी पूर्ण मॅरेथॉन, 21 कि.मी. अर्ध मॅरेथॉन, व 11 कि.मी. हौशी पुरुष व महिला या गटांत होणार आहे. या महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक. 22 नोव्हेंबर 2015 नविन विवा कॉलेज येथे करण्यांत आले आहे. या स्पर्धासोबत वेगवेगळ्या शालेय गटांत स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत.

या स्पर्धेसाठी स्पर्धकांकडून स्पर्धा शुल्क सर्व करांसहीत रु.625 इतके घेण्यांत येणार आहे. या मध्ये स्पर्धकांना त्यांची धावण्याची वेळ अचूक नमुद करण्यासाठी टाईमिंग चिप, तसेच स्पर्धा रुट वर सर्व सुविधा, पाणी, एनर्जी ड्रीक्स, वैद्यकीय सुविधा अयोजकांकडून पुरविण्यांत येणार आहेत.

मुंबईकडील येणाऱ्या धावपटूकरिता सकाळच्या वेळेस स्पेशल लोकल सुविधा देखील आयोजकांमार्फत केली जाणार आहे. यामुळे स्पर्धकांना अचुक वेळेत स्पर्धाठिकाणी पोहचणे शक्य होणार आहे.

अर्ध मॅरेथॉन ही स्पर्धा वसई तहसिल कार्यालय येथून सुरु होणार आहे. तर पूर्ण मॅरेथॉन व 11 कि.मी. स्पर्धा ही नविन विवा कॉलेज येथून सुरु होणार आहे.

या स्पर्धेसाठी मागील वर्षा प्रमाणे हयाहीवर्षी देखील भारतातील नामवंत धावपटू या स्पर्धेत भाग घेणार आहेत. स्पर्धेची बक्षिसे, उत्कृष्ट आयोजन, वाहतूक मुक्त स्पर्धा मार्ग तसेच सतत चार वर्षे "स्त्री भ्रूण हत्या टाळा, निसर्ग समतोल पाळा" या घोषवाक्याबरोबर "क्लीन वसई, ग्रीन वसई" हे नवीन घोष घेवून ही स्पर्धा आयोजित केली आहे. व यंदाच्या 5 व्या राष्ट्रीय महापौर मॅरेथॉन स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने धावपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. असे महापौर प्रविणा ठाकूर यांनी सांगितले .

महानगरपालिका हद्दीतील शाळांतील स्पर्धकांची नावे नोंदणीची प्रक्रीया येत्या काही दिवसांत सुरु होईल. असे समन्वयक प्रकाश वनमाळी व मॅरेथॉन समन्वयक तथा माजी स्थायी समिती सभापती संदेश जाधव यांनी सांगितले. अधिक माहिती मॅरेथॉन स्पर्धेच्या अधिकृत संकेस्थळावर (www.vvmcmayorsmarathon.com) उपलब्ध आहे.

विरारचा महाराजा या मंडळाचा महापौर सहाय्यता निधीत 1 लक्षचा धनादेश सुपूर्द.

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचे सावट असून शेतकरी संकटात आहे. त्यांना आधाराचा भाग म्हणून यंदा सार्वजनिक गणेशोत्सव व दहिकाला उत्सव फार मोठ्या प्रमाणावर खर्च करून साजरे न करण्यासाठी महापौर प्रविणा ठाकूर यांनी जाहीर आवाहन केले होते.

त्यांच्या आवाहानाला प्रतिसाद देवून विरारचा महाराजा या मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी दहिहंडीचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी पारंपारीक व धार्मिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे.

महापौर यांच्या आवाहनास प्रतिसाद देवून रु. 1 लक्षचा धनादेश आज विरार येथे महापौर प्रविणा ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी महापौर प्रविणा ठाकूर यांनी विरारचा महाराजा मंडळाचे अभिनंदन केले व आभार मानले, विरारचा महाराजा मंडळाप्रमाणेच तालुक्यातील सर्व सार्वजनिक मंडळांनी पुढाकार घेवून दुष्काळ ग्रस्त भागास मदत करून महापालिकेच्या सामाजिक कार्यास सहकार्य करावे, असे पुनःश्च सांगितले.

यावेळी विरारचा महाराजा मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.



MMRDA प्राधिकरणाची 138 वी बैठक नुकतीच मुख्यमंत्री समिती कक्ष, मंत्रालय ,मुंबई येथे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली पार पडली,या सभेत वेगवेगळ्या 28 विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यांत आले. दिनांक. 26 ऑगस्ट 2015 रोजी झालेल्या सभेकरिता प्राधिकरणाच्या सदस्या, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर प्रविणा ठाकूर या उपस्थित होत्या.

या सभेच्या वेळी महापौर प्रविणा ठाकूर यांनी नायगांव-भाईंदर खाडीवरील 6 पदरी पुलाच्या कामाची सदयस्थिती जाणून घेतली. तसेच मुंबई महानगर प्रदेशाच्या बाह्य क्षेत्रातील रस्त्यांची सुधारणा करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबतच्या विषयात अंतर्गत पालघर जिल्ह्यातील वसई विरार शहर महापालिका हद्दीला लागून असलेल्या

1. अर्नाळा सुभाषलेन ते मुक्कामपाडा रस्ता सुधार करणे.
2. अर्नाळा ते शितलवाडी, रानवाडी ते लक्ष्मणरस्ता सुधार करणे
3. अर्नाळा ते बेंडेवाडी ते लक्ष्मण रस्ता सुधार करणे
4. अर्नाळा पारवाका, जांभुळपाडा, बत्तालवाडी, ज्योता रस्ता सुधार करणे

ही अंदाजीत 2 कोटी रुपयांची कामे विषय पटलावर घेतल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे व प्राधिकरणाचे आभार मानले व वरील चारही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पुढील आवश्यक कार्यवाही करणेंस प्राधिकरणांस आदेशीत करावे, अशी सुचना मुख्यमंत्री महोदयांना या वेळी केली.

वसई विरार शहर महापालिका हद्दीतील दानशुर व्यक्तीनी नेपाळ येथे झालेल्या भुकंपग्रस्तांना आधाराचा भाग म्हणून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता निधीत रुपये. 5,05,330/- इतकी रक्कम जमा केली होती.ही रक्कम मा.मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महाराष्ट्र राज्य, यांचे नावे देय असलेला धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सुपूर्द केला.

तसेच वसई-विरार उपप्रदेशातील विरार (पूर्व-पश्चिम) ते नायगांव (पूर्व-पश्चिम) या रेल्वेला समांतर असणारा रस्ता विकसित करणेसाठी व वसई तालुक्यातील MMRDA मार्फत 1) घोडबंद ते विरार मोनोरेल, 2) विरार अलिबाग मल्टी कॅरीडोअरच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, 3) MMRDA च्या सर्वकष परिवहन अभ्यासा अंतर्गत दहिसर-मिरारोड-माणिकपूर-विरार मेट्रो रेल्वे, व पश्चिम सागरी जोड रस्ता (सी लिंक) नॉर्म एक्स्टेंशन वांद्रे -दहिसर-विरार या प्रस्तावीत कामांची निकड लक्षात घेता प्राधिकरणाने ही कामे लवकरात लवकर मंजुरीकामी घेवून सुरु करणेबाबत निवेदन मा.मुख्यमंत्री महोदयांकडे दिले. तसेच महापालिकेचा महत्वकांक्षी रिंगरूट प्रकल्प देखील मुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करावा अशी मागणी यावेळी केली. वरील सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करून मुख्यमंत्री महोदयांनी सदरची कामे प्राधिकरणामार्फत लवकरात लवकर हाती घेण्यांत येतील असे आश्वसीत केले. तदनंतर मंत्रालयातील प्रमुख अधिकारी यांची महापौर प्रविणा ठाकूर यांनी प्रत्यक्ष भेट घेवून महानगरपालिकेच्या प्रलंबीत विषयांवर चर्चा केली .यावेळी महापौर प्रविणा ठाकूर यांच्या समवेत माजी महापौर नारायण मानकर, प्रकाश वनमाळी हे उपस्थित होते.

